

संजय साबळे 8208137064 / 9921661173

विकी साबळे 8208068315

प्रिती नर्सरी अँड लॉन सप्लायर्स

आमच्याकडे सर्व प्रकारचे शोभीवंत इन्डोअर आऊटडोअर प्लॅन्टस तसेच लॉन मिळेले

पुणे - सोलापुर रोड, काळभोर लॉन्सच्यापाठीमागे, कवडीगाव रोड, ता. हवेली, जि. पुणे.

संपादक - अशोक हनवते. मो - 9421094991, 7264079990

लातूर वर्ष ५ वे अंक ६७ रविवार दि. १४ सप्टेंबर २०२५ पृष्ठे ४ स्वागत मूल्य २ रु.

तुम्ही जर हिंदू असाल तर.. राऊतांची तोफ पुन्हा धडाडली

शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यांनी पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यावर त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. तर फडणवीस यांच्यावर देखील टोलेबाजी केली. त्याचबरोबर त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी होत असलेल्या सामन्यावर देखील भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान अनेक महिन्यांनंतर अशांत मणिपूरचा दौरा करत असल्यावरून टीका केली. ते म्हणाले जाऊद्या, त्यांच्या दौऱ्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. मणिपूरमध्येच त्यांना विरोध होत आहे. त्यावर न बोललेलंच बरं. काही गोष्टींवर लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून असले उपक्रम साजरे केले जातात. राऊत पुढे म्हणाले की, त्यांना भारत - पाकिस्तान सामन्यावरून लक्ष विचलित करायचंय. आम्ही त्याकडे फार गांभीर्यान पाहत नाही. जेव्हा नम्र धिंड काढली जात होती त्यावेळी कुठे होते. तेव्हा तोंड उघडलं नाही. आता कशाला हे सर्व ढोंग करताय.



अबू धाबीत भाजपची सर्व मुलं सामना पाहायला जातील. जय शहा तिथं असतील... तुम्ही जर हिंदू असाल तर तोंड उघडा. साधा विरोध तरी करा. ते जे बाडगे जे शिवसेना म्हणून सरकारसोबत बसले आहेत ते काय करतायत. हा देशद्रोह आहे. ऑपरेशन सिंदूर संपलं नाही. महिलांचा आक्रोश संपला नाही आणि तुम्ही क्रिकेट खेळताय पाकिस्तानसोबत...? दरम्यान, संजय राऊत यांनी भारत पाकिस्तान सामन्याबाबत आज उद्भव ठाकरे बोलणार आहेत असं देखील सांगितलं. ते म्हणाले, जिथं जिथं शिवसेना आहे तिथं तिथं मेरा सिंदूर मेरा देश हे अभियान राबवणार आहे. पंतप्रधानांना पहलगामची आठवण करून देणार आहे. देशात प्रश्न राद्दणं आहेत. क्रिकेटप्रेमी असले तरी ते सामना पाहणार नाहीत. संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री युती, कॅबिनेट असे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत. मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत की ते सहज सर्व प्रश्न सोडवू शकतात.

विद्यार्थ्यांची एक भेट आयुक्तासोबत मनपा शिक्षण विभागाचा उपक्रम

मनपाच्या आयुक्त मानसी यांच्या सूचनेनुसार उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे व शिक्षणाधिकारी श्वेता नागणे यांच्या पुढाकारानून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. लातूर/ प्रतिनिधी :- या उपक्रमांतर्गत लातूर शहर महानगरपालिका सावित्रीबाई फुले मनपा शाळा क्रमांक ०९, मंठाळे नगर मधील जुलै महिन्यात झालेल्या गुणवत्ता चाचणीतील इयत्ता ८ वी व ९ वीतील पहिल्या दहा विद्यार्थ्यांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली होती. या मुलांना महानगरपालिकेत भेटीसाठी बोलावून स्वतः आयुक्त मानसी व अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांनी मुलांचे पुष्प देऊन स्वागत केले. या आली. आयुक्तांनी तबबल तीन तास सर्व विभागाच्या कार्यपद्धती बदल सविस्तर संवाद साधला. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना आयुक्तांच्या खुर्चीवर बसवून कामकाजाचा अनुभव देण्याची संधी दिली. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या जबाबदाऱ्या प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छता राखणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, पाण्याचा अपत्यय न करणे, विजेची बचत करणे व वृक्षलागवड करणे या पंचसूत्रीबद्दल मार्गदर्शन केले. उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या अनुभवाचे स्वहस्तलिखित अहवाल तयार करण्यास सांगितला. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना आयुक्त श्रीमती मानसी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या विशेष भेटीतून विद्यार्थ्यांना नागरी प्रशासनाबद्दल प्रत्यक्ष उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



प्रसंगी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. महादेव साठे यांनी महानगरपालिकेतील २१ विभागांची कार्यप्रणाली पीपीटीद्वारे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली.

खा. चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आज लातूर येथे भाजपा कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा

लातूर :- भारतीय जनता पार्टी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या वतीने भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष यांचा जाहीर सत्कार आणि मतदार संघातील कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. आशोकराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या १४ सप्टेंबर २०२५ रविवार रोजी आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी माजी मंत्री बस्वराज पाटील मुरुमकर आणि लातूर शहर जिल्हाध्यक्ष पदी अजितसिंह पाटील कव्हेकर यांची नुक्तीच प्रदेश भाजपा पक्षश्रेष्ठीच्या वतीने निवड करण्यात आली असून त्यांच्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपाचे नेते खा. आशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते जाहीर सत्कार करण्यात येणार असून या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांचा भव्य संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संकल्प मेळावा आणि सत्कार सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड हे भुषविणार आहेत. तर यावेळी राज्य कृषी मन्त्रालयाचे अध्यक्ष श्री. पाशा पटेल, जिल्हायाचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलगेकर, औसा विधानसभेचे आ. अभिमन्यू पवार, गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळाचे अध्यक्ष श्री. गोविंद अण्णा केंद्रे, माजी आमदार श्री. शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजपा नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकरकर, माजी जिल्हाध्यक्ष श्री. दिलीपराव देशमुख यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदरील संकल्प मेळावा आणि सत्कार सोहळा येत्या १४ सप्टेंबर २०२५ रविवार रोजी दुपारी ३ वाजता लातूर येथील विश्व पॅलेस मंगल कार्यालयात होणार असून या मेळाव्यास लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते बंधू मणिनीनी बहूसंख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन मतदार संघातील भाजपाचे मंडळ अध्यक्ष महेंद्र गोडभरले, प्रताप पाटील, सुरज शिंदे, शरद दरेकर आणि उध्दव काळे यांनी केले आहे.



माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडून विश्वशांती बुद्ध विहाराची पाहणी भंते निवास व बुद्ध विहार परिसर सुशोभिकरणाचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सुचना

उदगीर :- येथील समाज बांधवांच्या मागणीचा विचार करून आपण विश्वशांती बुद्ध विहाराची निर्मिती केली. गुलबर्गा येथील बुद्ध विहाराप्रमाणे उदगीर शहरातील तळवेस येथे बौद्ध विहार उभारून या विहाराचे लोकार्पण महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केले. आपल्या समाजामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आचार, विचार आपल्या पुढच्या पिढीमध्ये रुजावे म्हणून या विहाराची निर्मिती केली असून आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला हे विहार प्रेरणा देईल. भविष्यात विश्वशांती हे बुद्ध विहार एक संस्कार केंद्र म्हणून ओळखले जावे असा विश्वास माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे. प्रारंभी आ.संजय बनसोडे यांनी तथ्यात भगवान बुद्ध आणि भारतारन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहरातील विश्वशांती बुद्ध विहार व विहाराच्या परिसराची माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी पाहणी करून विहाराच्या परिसरात पूज्य भंते यांचे निवासस्थान नव्याने उभारण्यात येणार असून यासह परिसरातील अशोकस्तंभ, पथादिवे, लॉन, पाण्याची व्यवस्था व इतर सुशोभीकरण आदीची पाहणी करून नव्याने मंजूर करण्यात आलेली कामे त्वरित व गुणवत्तापूर्ण



करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या. यावेळी भंते नागसेन बोधी, नांदेडचे भंते सुभूती, भिक्खुणी शासन जीना, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी नगराध्यक्ष सौ.उषा कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी

अभियंता अलका डाके, बांधकाम विभागाचे सुनिल नरहरे, तहसीलदार राम बोरगावकर, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, पाणीपुरवठा विभागाचे सुनिल कटके, दिपक महालिंगे, प्रा. श्याम डावळे, तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील, शहराध्यक्ष सय्यद जानीमियां, भाजपा शहराध्यक्ष अमोल अनकळे, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापळे, जळकोटचे संग्राम हासुळे पाटील, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, राजकुमार भालेराव, विजय निटुरे, श्रीरंग कांबळे, ज्ञानेश्वर बिरादार, बाळासाहेब पाटोदे, दिलीप सोनकांबळे, मधुमती कनशेट्टे, वैशाली कांबळे, अभिजित औटे, प्रदीप जोधळे, शफी हाशमी, वाहेद खुरेशी, विलास शिंदे, विद्यासागर डोरनाळीकर, श्री पाटील, मदन तुळजापुरे, जवाहरलाल कांबळे, अविनाश गायकवाड, सतिश कांबळे, शिवा पकोळे, प्रेम गायकवाड, अविनाश कांबळे, महेश आंदे, आदी उपस्थित होते.

बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा देशभर पेटवू भंते विनाचार्य

लातूर :- दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी याच ऐतिहासिक भारतभूमीवर तथ्यात गौतम बुद्धांनी मानवतेसमोर नवा जीवनमार्ग उजळून दाखविला. बुद्धगया येथील बोधिवृक्षाखाली त्यांनी ज्ञानप्राप्ती करून समता, अहिंसा आणि करुणेश्या अधिष्ठानावर आधारित धम्माची स्थापना केली. यानंतर सम्राट अशोकांनी बुद्धांच्या अमोघ संदेशाला आत्मसात करून अखिल भारत भूमीत धम्मचक्र फिरविले. स्तूप, स्तंभ आणि शिलालेखांच्या माध्यमातून सम्राटांनी तथ्यागतांची शिकवण जनमानसांपर्यंत पोहोचवली. म्हणूनच भारत ही बुद्धांची भूमी असल्याचा ठाम उच्चार वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते लातूर येथे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी काढण्यात आलेली ६०० फूट लांबीचा अविस्मरणीय पंचरंगी धम्मध्वज महारंली हजारो उपासक-उपासिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने दिमाखदारपणे पार पडला. यावेळी ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क या मार्गावर निघालेल्या या महारंलीने संपूर्ण वातावरण प्रेरणादायी व ऊर्जावान झाले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पी. भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण व पंचशील देऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आला. यावेळी बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते विनाचार्य म्हणाले की, महाबोधी महाविहार मुक्त होईपर्यंत आमचा संघर्ष अखंड चालू राहील. हा लढा केवळ बिहारपुरता मर्यादित नसून भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रत्येक धम्मानिष्ठ उपासकाचा आहे. महाबोधी महाविहार हे जागतिक धरोहर स्थळ असून त्याचा ताबा बौद्ध समाजाकडे असणे ही इतिहासाची व



न्यायाची मागणी आहे. जोपर्यंत या पवित्र स्थळाचा खरा वारसदार आपल्या योग्य स्थानावर विराजमान होत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष अखंड सुरू राहील. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा ज्वलंत लढा आता देशभर उभारला जाईल. सम्राट अशोकांनी जसा धम्मराज्याचा पाया घातला, तसाच आपण सर्व ही आधुनिक भारतात समता व बंधुभावाचा नवा इतिहास घडवू. महाराष्ट्रासह देशभरातील प्रत्येक राज्यात धम्मध्वज पदयात्रा तथा जनसंवाद कार्यक्रम आयोजन करून या चळवळीला राष्ट्रीय स्तरावर नेण्यात येईल. तथ्यागत बुद्धांच्या वारशाची खरी परंपरा जगासमोर आणण्यासाठी आपण सर्वांनी एकमताने पुढे यावे लागेल. असे आवाहन ही भंते विनाचार्य यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे मार्गदर्शक पु. भिक्खू पर्यायानंद थरो म्हणाले की, धम्म हा फक्त काही उपासक-उपासिकांचा विषय नसून संपूर्ण समाजाचा शाश्वत मार्ग आहे. समता, बंधुता व करुणा या मूल्यांवर उभारलेली धम्म चळवळ जर खऱ्या अर्थाने लोकचळवळ

झाली, तरच ती परिवर्तन घडवू शकेल. आजच्या विषमतावादी, अन्याय व अन्यायकारक व्यवस्थेविरुद्धचा सर्वात मोठा शस्त्र धम्मचळवळ आहे. बुद्धांनी दिलेला संदेश हा केवळ वैयक्तिक साधनेसाठी नसून सामाजिक परिवर्तनासाठी आहे. म्हणून प्रत्येकाने धम्मध्वजाखाली एकत्र येऊन या चळवळीला आपल्या जीवनाचा भाग बनवले पाहिजे. धम्म चळवळ ही लोकचळवळ झाली, तरच समता, स्वातंत्र्य व बंधुता यांचा नवा इतिहास घडेल. असे मार्गदर्शनपर वक्तव्य त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी भिक्खू महाविरो थरो, भिक्खू राहुल शाक्यपुत्र, भिक्खू बुद्धघोष, भिक्खू नागसेन बोधी थरो, भिक्खू सुभूती थरो, भंते बोधिराज, भंते अमरज्योती सह पूजनीय भिक्खू संघ उपस्थित होता. या महारंलीत अबाल वृद्ध, युवक वर्गसह लहान बालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. भावी पिढीने धम्मपथावर चालावे, धम्मध्वजाखाली वाढावे, ही प्रेरणा त्यांच्या सहभागातून साकार होत असल्याचे दृश्य सर्वांना भावले.

कोल्हे, निलेश बनसोडे, सतीश कांबळे, विशाल वाहुळे, सिद्धार्थ, यशपाल कांबळे, एँड. आनंद सोनवणे, राहुल डुमणे, सूर्यवंशी, आशा चिकटे, सुजाता अजनीकर, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी तथा सदस्य, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी, समता सैनिक दल, विविध सामाजिक संघटनेचे प्रमुख सह समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांसह हजारो उपासक-उपासिकांची लक्षवेधी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद धावारे, ज्योतीराम लामतुरे, उदय सोनवणे, सिद्धांत चिकटे, अनिरुद्ध बनसोडे, पंडित सूर्यवंशी, सह महाविहार धम्मसेवक ग्रुपच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले. सदरील कार्यक्रम पी. भिक्खू पर्यायानंद थरो यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. प्रस्ताविक प्रा. यू. डी. गायकवाड यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देवदत्त सावंत यांनी केले; तर आभार प्राचार्य डॉ. दुशयंत कटारे यांनी मानले.

संपादकीय

जीडीपीवाढीसाठी कृषी क्षेत्राचा बूस्टर

भारतीय अर्थव्यवस्थेला मृत अर्थव्यवस्था असा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयोंविषयी वाटणारा आकस जगजाहीर केला. अर्थात, भारत आता पहिल्या पाच अर्थव्यवस्थांत असताना ती मृत कशी राहू शकते, हा खरा प्रश्न आहे आणि ही बाब ट्रम्प यांना समजत नाही, असे म्हणण्याचा वेडेपणा करता येणार नाही; पण भारतीयांच्या उद्योगांवर शुल्कवाढीचा फास आवळला जात असताना कृषी क्षेत्राने मात्र भरघोस योगदान देत अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम ठेवली आहे. जीडीपीवाढीसाठी कृषी क्षेत्राने बूस्टर दिला असून तो पुढील काळातही राहिल, अशी अपेक्षा आहे. नवनाथ वारे, कृषी अभ्यासक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अर्थव्यवस्थेला मृत असल्याचे सांगूनही चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपीवाढीचा वेग हा चीनपेक्षा अधिक राहिला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी संघटना ‘एनएसओ’ने जारी केलेल्या अहवालानुसार, जीडीपी ७.८ टक्के राहिला असून तो मागील वर्षाच्या म्हणजे एप्रिल ते जून २०२४ तसेच जुलै ते सप्टेंबर २०२४, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ आणि जानेवारी ते मार्च २०२५ च्या तुलनेनेही अधिक राहिला आहे. विशेष म्हणजे, जीडीपीतील वाढीचे श्रेय कृषी आणि सेवा क्षेत्राला दिले पाहिजे. कृषी सेक्टरने पुन्हा एकदा भारत हा कृषीप्रधान देश असल्याचे सिद्ध केले आहे. वेगाने विकसित होणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्र मोलाची भूमिका बजावत आहे. अर्थात, त्याचे श्रेय बळीराजालाच जाते आणि त्याचवेळी सरकारचे कृषीभिमुख धोरणही उपयुक्त ठरत आहे.

कृषी आणि संलग्न क्षेत्र पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, डेअरी आदींनाही प्रोत्साहन मिळत आहे. एका ढोबळ अंदाजानुसार, भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे १४ टक्के योगदान आहे आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपाने ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांचे आयुष्य शेतीवर अवलंबून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात कृषी क्षेत्रदेखील मागे राहणार नाही, असे चित्र आहे. देशात सुमारे ५१ टक्के म्हणजे १५९ दशलक्ष हेक्टर कृषी भूमी आहे. यापैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक भूमी सिंचनाखाली असून त्याचवेळी मोठे क्षेत्र अजूनही पावसावर अवलंबून आहे. यावर्षीची चांगली गोष्ट म्हणजे, पावसाने सरासरी ओलांडली असून सर्वदूर नोंद झाली आहे. मागच्या वर्षीदेखील पाऊस चांगला राहिल्याने कृषी क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी आणि शेतकऱ्यांचे महत्त्व कोरोना काळाने अधोरेखित केले होते. कोरोना काळात कृषी क्षेत्राने दोन प्रकारच्या भूमिका बजावल्या. एकीकडे सर्वकाही बंद असताना आणि सर्व वर्क फ्रॉम होम करत असताना कृषी क्षेत्राने जबाबदारी सोपवणारे पार पाडली आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीने देशातील गोदामात अन्नधान्याचा साठा कायम राहिला. आजही ८० कोटी जनतेला पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य दिले जात आहे. ही एकप्रकारे मोठी बाब म्हणावी लागेल. नियोजनबद्ध रितीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. प्रामुख्याने डाळी, तेलबियांतदेखील देशाला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी सन्मान निधीने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. व्याजमुक्त कृषी कर्ज, केसीसीसी वाढती व्याप्ती आणि ई नावाची मंडई, डेअरीसारख्या प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन, साठवणूक वाढविण्याबरोबरच खत आणि बियाणांची वेळेवर होणारी उपलब्धता याचे सकारात्मक परिणाम हाती पडले.

‘एनएसओ’च्या अहवालानुसार कृषी क्षेत्राचा जीडीपीतील वाटा ३.७ टक्के राहिला असून वर्षभरपूर्वी तो दीड टक्के होता. अशावेळी कृषी क्षेत्राची व्याप्ती आणखी वाढेल, अशी आशा आहे. शिवाय निर्यातीतही कृषी सेक्टर महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रत्यक्षात अमेरिका आणि ट्रम्प यांचे लक्ष्य भारतीय कृषी क्षेत्र आणि दुग्धोत्पादन क्षेत्र आहे. त्यामुळे शुल्क आकारणीचा बडगा उगारला जात आहे. शुल्कवाढीचे रूप पाहता अमेरिकेसमोर मवाळ भूमिका घेण्यापेवजी भारत सरकारने पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली. कदाचित आगामी तिमाहीत ट्रम्प शुल्काचा परिणाम दिसू लागला, तरी भारत सरकारने सुरु केलेले पर्यायी प्रयत्न पाहता त्याचा फार प्रभाव जाणवणार नाही, असे दिसते. भारताने शुल्कवाढीचा मुकाबला करण्यासाठी कंबर कसली आहे. अर्थात, ट्रम्प यांना भारत सरकार सहजपणे शरण येईल, असा कयास बांधला. भारताची घाबरगुडी उडेल, असे त्यांना वाटले होते; परंतु भारताने ट्रम्प यांच्या पोकळ धमक्यांना न भिता वाटचाल सुरु ठेवली आहे. अर्थात, ट्रम्प यांच्या आत्मघातकी धोरणांचा फटका अमेरिकेला कधी ना कधी बसेलच, हे विसरू नये.

ट्रम्प यांचे धोरण पाहता अमेरिकी न्यायालयाने ट्रम्प यांच्या शुल्काच्या निर्णयाला बेकायदा ठरविले. आगामी काळात अमेरिकेत त्याचे परिणाम अधिक दिसतील. कारण, भारतीय आणि सरकारने ट्रम्प यांच्या धोरणाला नामोहरण करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयारी केली आहे. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे, आगामी वर्षातदेखील शेती आणि शेतकऱ्यांसाठी सकारात्मक वातावरण राहिल. रब्बीचे चांगले निकाल हाती आले आहेत. खरीप हंगामदेखील चांगल्या पावसाने बहरणार आहे. चांगली लागवड झाली आहे. पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. सरकार देखील उत्पन्नाच्या ध्येयात वाढ करत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची उपजीविका शेतीवर असल्याने साहजिकच खाद्यसुरक्षेची जबाबदारीदेखील याच क्षेत्राकडे येते. अमेरिकेच्या धोरणामुळे निर्यातीवर पडणारा प्रतिकूल परिणाम पाहता अन्य देशांना निर्यात वाढवत तुटीतील समतोल साधणे सरकारला कठीण जाणार आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या समस्या अजूनही कायम आहेत. आजही एकूण कृषी उत्पादनापैकी दहा ते पंधरा टक्के उत्पादन सुविधांच्या अभावामुळे वाया जात असल्याचे चित्र आहे. कृषी क्षेत्र संकुचित होत आहे. वाढत्या शहरीकरणाचा परिणाम होत आहे. कृषी क्षेत्रात कोल्ड स्टोरेज, वाहतुकीची साखळी, गोदाम व्यवस्था या आघाडीवर अजूनही अपुरी सुविधा आहे. कृषी प्रक्रिया क्षेत्र आणि फूड पार्कसारख्या गोष्टी तातडीने कार्यान्वित होणे अपेक्षित असताना ते अजूनही प्रतीक्षेत आहे. पीक विमा क्षेत्रातही सुधारणा करणे गरजेचे आहे.

आयुष्याच्या शेवटी वृद्धाश्रम हेच घर

आपल्या समाजात बऱ्याच ठिकाणी जेष्ठ नागरिक यांची कुचंबना होत असलेल्या बातम्या वाचण्यात येत असतात. काही मुलांनी तर आपल्या वडीलांना एकट्याला गावी घरी ठेवून परदेशात नोकरी करीत असतात. नंतर काही दिवसांनी परदेशातून मुलगा व सून गावी येतात आणि वडिलाना म्हणतात आम्हाला तुमची काळजी वाटते त्यामुळे तुम्ही आता आमच्या सोबत अमेरिकेला चला आपण गावची सर्व जमीन विकून टाकू. त्याप्रमाणे सर्व घर व जमीन विकून टाकतात .सर्व पैसा मुलगा आणि सुनेच्या ताब्यात देतात ,कारण त्यांच्या बरोबर राहण्यास निघालेले असतात.

विमानतळावर गेल्यावर गेटच्या बाहेरच वडिलांना सांगतात, आम्ही विमानाचं तिकीट घेऊन येतो. तो पर्यंत येथे थांबा बराच वेळ थांबले. तरी त्यांचा मुलगा काही आलाच नाही. चौकशी केल्या नंतरच समजले की त्यांचा मुलगा व सून आताच अमेरिकेला जाणाऱ्या विमानाने गेले. बिचाऱ्या वडिलांना मात्र तेथेच निराधार करून सोडले होते. काय म्हणावे अशा वंशाच्या दिव्याला. ज्याला उच्चशिक्षण दिले म्हणूनच तो अमेरिकेला जाऊ शकला आणि गावची सर्व मिळकत विकून त्याचे पैसे घेऊन वडीलास वाऱ्यावर सोडणाऱ्या अशा कृतघ्न मुलास सरकारने जास्त शिक्षा केली पाहिजे. त्यामुळेच सरकारने अशा निराधार वृद्धाचे साठी वृद्धाश्रम सुरु केलेले आहेत.

त्याची सविस्तर बातमी आज दिनांक १३ सप्टेंबर २०२५ ला वाचण्यात आलेली आहे. ती अशी की, देशात ६९६ वृद्धाश्रम ,आंध्र प्रदेश, ओडिशा , महाराष्ट्रात सर्वाधिक संख्या. छत्रपती संभाजीनगर : भारत हा नेहमीच महान संस्कृती परंपरा आणि आदर्श जीवनमूल्य यांची शिकवण देणारा देश राहिला आहे. भारतीयांसाठी घरातील वडिलधारी मंडळी आदरणीय असतात. त्यामुळे त्यांना वृद्धाश्रम सोडणे ,धकलेल्या वयात त्यांची काळजी न घेणे हे घोर पाप मानले जाते. अनेक मुले थकलेल्या आई-वडिलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करताना दिसतात. मात्र, बदलत्या काळात काहीजण आई-वडिलांना वृद्धाश्रमात किंवा गावाकडे एकटे सोडून देत आहेत.

आयुष्यभर ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या तेच सोडून गेल्याने अनेक ज्येष्ठांचे उरलेले आयुष्य काळवंडून जात आहे. मागील काही वर्षात वृद्धाश्रमातील जेष्ठांची संख्या वाढल्याने वृद्धाश्रमांची संख्या सुद्धा वाढत आहे. सध्या देशात नोंदणीकृत वृद्धाश्रमांची संख्या ६९६ आहे. यामध्ये ५० खाटांचे १६५ तर २५ खाटांचे ५३१ वृद्धाश्रम आहेत. या वृद्धाश्रमात २१ हजार ५२५ व्यक्ती राहू शकतात. शहरात जेष्ठांचे प्रमाण वाढण्याची वाढण्याची कारणे वेगवेगळी आहेत. यात कुणाची मुले परदेशात किंवा देशातीलच कीडतरत्र शहरात स्थायिक झाली आहेत. कुणाला जवळचे नातेवाईक नाही तर काहींना जुने घर सोडवत नसते किंवा इतर ठिकाणी करमत नसते. त्यामुळे ते एकटेच राहतात. मात्र, आजारी असताना दुर्लक्षामुळे काही दुर्घटना घडल्या असून , जेष्ठासोबत चोरी आणि फसवणुकीचीही प्रकार घडले आहेत. कित्येक जण त्यांच्या आई-वडिलांना शासकीय अनुदान असलेल्या

मोफत किंवा सशुल्क वृद्धाश्रमात नेऊन सोडतात. * सर्वात जास्त वृद्धाश्रम आंध्र प्रदेशमध्ये देशात सर्वाधिक नोंदणीकृत ८६ वृद्धाश्रम आंध्र प्रदेशात आहेत. त्या खालो खाल ८४ ओडिसा ,महाराष्ट्र ७३ , तामिळनाडू ७१, उत्तर प्रदेश ४९ , कर्नाटक आणि मणिपूर ४० , आसाम ३९, तर पश्चिम बंगालमध्ये ३० वृद्धाश्रम आहेत.

महाराष्ट्रातील ७३ वृद्धाश्रमापैकी ३१ वृद्धाश्रम हे ५० तर ४२ वृद्धाश्रम हे २५ खाटांचे आहेत. * देशात अटल वयो अभ्युदय योजना...देशात जेष्ठ नागरिकांसाठी अटल वयो अभ्युदय योजना एप्रिल २०२१ मध्ये सुरु करण्यात आली. देशातील जेष्ठ नागरिकांचे कल्याण व सक्षमीकरण हे या योजनेची मुख्य उद्दिष्ट आहे ही योजना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही योजना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे राबवली जाते. यामध्ये जेष्ठ नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा पुरवणे , वृद्धाश्रम आणि निरंतर देखभालीच्या घरांची निर्मिती व देखभाल करण्यासाठी आर्थिक मदत करणे अशी कामे केली जातात.

या योजनेत ज्येष्ठासाठी २०२०-२१ मध्ये १८४.२१ कोटी, २०२१-२२ मध्ये १६१.८६, २०२२-२३ मध्ये २०६.३८ ,२०२३-२४ यावर्षात २०९.२१ तर २०२४- २५ यावर्षात ४०७.६८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. * ज्येष्ठांची संख्या लक्षणीय. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात सुमारे १०४ दशलक्ष वृद्ध व्यक्ती (६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत) त्यापैकी ५३ दशलक्ष महिला आणि ५१ दशलक्ष पुरुष आहेत. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी आणि हेल्थएज इंडियाच्या एका अहवालानुसार २०२६ पर्यंत वृद्ध व्यक्तींची संख्या १७.३ कोटी होण्याची शक्यता आहे. सध्या ७१ टक्के वृद्ध शहरी तर २९ टक्के ग्रामीण भागात आहेत.

बदलत्या काळानुसार मुले चांगल्या राहणीमानाच्या ,नोकरी , व्यवसायाच्या उद्देशाने विविध शहरांमध्ये किंवा विदेशात स्थलांतरित होत आहेत. काही प्रकरणांमध्ये दिसून येते की, पालक जेव्हा वयस्कर होतात तेव्हा मुले त्यांच्याकडे एक ओझे म्हणून पाहू लागतात. ज्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी ते त्यांना एकटे गावाकडे किंवा वृद्धाश्रमात सोडतात. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक लोकसंख्या वृद्धत्व अहवालानुसार भारतातील वृद्ध लोकसंख्या (६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे लोक) ,२०५० पर्यंत सध्याच्या ८ टक्क्यावरून सुमारे २० टक्क्या पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. २०५० पर्यंत वृद्धांची संख्या ३२६ टक्क्यांनी वाढेल.

तर ८० वर्षे आणि त्याहून अधिक वयांच्या लोकांची संख्या ७०० टक्क्यांनी वाढेल. अशा प्रकारे भारत सर्वाधिक जेष्ठ नागरिक असलेला देश आहे. * वृद्धाश्रम ,एक कटू वास्तव... वृद्धाश्रम हे विभक्त कुटुंब व्यवस्थेच्या उदयाचा परिणाम आहे. कुटुंबाकडे दुर्लक्ष, चांगल्या संधीच्या शोधात मुलांच्या स्थलांतरा मुळे कुटुंबांचे विभक्त होणे आणि शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी बाबतीत नवीन पिढीशी जुळवून घेण्यास असमर्थता यासारख्या घटकांमुळे वृद्धांना वृद्धाश्रमाची मदत घ्यावी लागते.

भगवान बुद्ध शोपीस नाहीत – त्यांचा सन्मान करा, कचराकुंडीपासून वाचवा!

आजच्या समाजात एक वेदनादायी वास्तव दिसून येते. या बदलत्या जीवनशैलीत घराची सजावट, सौंदर्यवर्धन आणि दिखाऊपणा याला मोठे महत्त्व दिले जात आहे. घर-सजावटीसाठी बुद्धांच्या मूर्ती मोठ्या उत्साहाने विकत घेतल्या जातात. या सजावटीत अनेकदा भगवान बुद्धांच्या मूर्तीचा समावेश केला जातो. घराच्या झोंंगारूममध्ये, बागेत किंवा ऑफिस टेबलावर बुद्धाची मूर्ती ठेवली की शांती आणि सकारात्मकता मिळेल, असे मानले जाते. दुर्दैवाने या मूर्तीच्या खऱ्या अर्थाचा, त्यांच्या आध्यात्मिक संदेशाचा विचार अनेकदा होत नाही. शोपीस म्हणून घेतलेल्या या मूर्ती कालांतराने तुटल्या, मळकटल्या किंवा नकोशा झाल्या की त्या सरळ कचराकुंडीत टाकल्या जातात. अशा मूर्ती कचराकुंडीत टाकणे म्हणजे संस्कृतीहीनतेचे लक्षणच म्हणावे लागेल. हे दृश्य अत्यंत वेदनादायी आणि अपमानकारक आहे. हा केवळ मूर्तींचा नव्हे, तर बुद्धांच्या शिकवणीचा अपमान आहे. भगवान बुद्ध हे केवळ बौद्ध धर्माचे प्रवर्तक नव्हते, तर ते संपूर्ण मानवजातीसाठी शांततेचा मार्ग दाखवणारे महापुरुष होते.

भगवान बुद्ध हे शांततेचे, करुणेचे आणि समतेचे जागतिक प्रतीक असून त्यांनी करुणा, दया, समता, मैत्री आणि अहिंसा यांचे तत्त्वज्ञान मांडले. त्यांच्या शिकवणींनी केवळ भारतालाच नाही, तर जगभरातील लाखो-कोट्यवधी लोकांना जीवनाचा खरा मार्ग दाखवला. त्यांची प्रतिमा ही केवळ सजावटीची वस्तू नसून जीवनातील विवेक व मूल्यांची आठवण करून देणारे प्रतीक आहे. अशा थोर व्यक्तिमत्त्वाच्या मूर्तीला ‘सजावटीचा शोपीस’ मानणे आणि त्याचा अनादर करणे ही आपली सांस्कृतिक अधोगतीच म्हणावी लागेल. हे मान्य करावे लागेल की अंधश्रद्धा, फेंगशुई किंवा ‘लक’ यासाठी मूर्ती ठेवली जाते. परंतु खरेतर मूर्ती ठेवण्यामागे श्रद्धा आणि आदर असणे आवश्यक आहे. शोपीस म्हणून मूर्ती ठेवून तिचा अपमान करणे म्हणजे भगवान बुद्धांच्या विचारांचा, तत्त्वज्ञानाचा आणि इतिहासाचा अपमान होय. समाजाने या बाबतीत संवेदनशील होणे आवश्यक आहे. मूर्ती तुटली तर ती योग्य धार्मिक संस्थांना सुपूर्द करावी

भारत-पाकिस्तान क्रीकेट मॅच ;देशाच्या स्वाभिमानाला मोठा धक्का!

सरकारने पहलगाम आतंकवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर अनेक प्रतीबंध लावण्यात आले.यामध्ये मुख्यत्वेकरून भारताने पाकिस्तानला जाणारे सिंधू नदीच्या प्रणालीतील पाणी (विशेषतः चिनाब नदीचे पाणी) बंद केले आहे. एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला आणि तेव्हापासून चिनाब नदीवरील बगलिहार व सलाल धरणांमधून पाण्याचा प्रवाह रोखला आहे. अशाप्रकारे अनेक प्रतीबंध भारताने पाकिस्तानवर लावलेले आहेत.पाकिस्तानची पहलगामवरील आतंकवादी कारवाई नंतर भारत सरकारने ऑपरेशन सिन्दूर मोहीम चालवून पाकिस्तानचे अनेक आतंकवादी अड्डे उध्वस्त केले.यानंतर पाकिस्तान आगबबुला होवून भारतावर आक्रमक करण्याचा प्रयत्न केला.परंतु भारतीय सुरक्षा दलाने पाकिस्तानला मुतोड जवाब सुध्दा दिला. यामध्ये पाकिस्तानची पीछेहाट झाली व पाकिस्तानने भारतासमोर घुटने टेकले व शरणागती आला आणि युध्द थांबविण्याची विनंती केली. परंतु आज सरकारने तो क्षण विसरल्याचे दिसून येते की दिनांक २२ एप्रिल २०२५ ला पहलगाममध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांनी निर अपराध पर्यटकांचा बळी घेतला.यानंतर दिनांक ७ मे ला ऑपरेशन सिन्दुरने आतंकवाद्यांचे ९ अड्डे उध्वस्त करून १०० हुन अधिक आतंकवाद्यांसह युसुफ अझर,अब्दुल मलिक रऊफ,मुत्ससीर अहमद या मुख्य आतंकवाद्यांचा भारतीय सेनेने खात्मा केला व पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. पाकिस्तानी

बरेचदा ,वृद्धाश्रमात वृद्धांना अधिक आरामदायी वाटते. कारण तेथे त्यांना स्वातंत्र्य आणि मैत्रीपूर्ण वातावरण मिळते. ते स्वतः सारख्या इतर लोकांशी संवाद साधत आनंदात वेळ घालवतात.

यासोबत कधी कधी त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यापासून वेगळे वाटू लागते आणि वृद्धाश्रमात त्यांना अधिक सुरक्षित वाटू लागते. * वृद्धाश्रमाचे प्रकार – १) शासकीय वृद्धाश्रम... सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमात सर्व सुविधा मोफत मिळतात. (२) खाजगी वृद्धाश्रम... खाजगी संस्था कडून चालवलेले, काही शुल्क आकारून चांगल्या सुविधा देणारे आश्रम. (३) धर्मादाय/ ट्रस्टद्वारे चालवले जाणारे वृद्धाश्रम... दानशूर व्यक्ती, एनजीओ किंवा धार्मिक संस्थांकडून चालवले जाणारे ,मोफत किंवा कमी शुल्कात सेवा देणारे * मुला मुलींचे वाढते स्थलांतर..... मुले कधी कधी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात जातात. त्यामुळे वृद्धांना त्यांच्या मुलांच्या नवीन परिसराशी जुळवून घेणे कठीण होते. जरी ते जुळवून घेत असले तरी मुले कामावर गेल्यावर त्यांना खूप एकटेपणा जाणवतो. * शहरी व्यवस्थेत ज्यामध्ये प्लॅट किंवा अगदी छोटे घर असते तेथे वृद्धांची खूप अडचण होते. कित्येक जण या प्लॅटमध्ये एक प्रकारे कोंडले जातात.* वृद्धाश्रमातील सुविधा. ...(१) निवास व अन्न व्यवस्था (२) नियमित आरोग्य तपासणी व औषध उपचार (३) शारीरिक व्यायाम ,योग, ध्यान यासारख्या सुविधा (४) वाचनालय ,टीव्ही, रेडिओ यासारखे मनोरंजनाचे साधन (५) समुपदेशन व मानसिक आधार (६) काही ठिकाणी पुनर्वसन व नोकरी मार्गदर्शन देखील. * संयुक्त कुटुंबे झाली कमी..

काही दशकापूर्वी भारतातील कुटुंबे ही संयुक्त कुटुंबे होती जिथे आईवडील, आजी-आजोबा भावंडे ,पत्नी आणि मुले एका छताखाली एका लहान शहरात किंवा गावात राहत होती. त्या काळात शहरीकरणाचा वेग वाढला नव्हता आणि वृद्धांना त्यांची काळजी कोण घेईल याची काळजी करण्याची गरज नव्हती. जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतशा संधी वाढू लागल्या आणि विभक्त कुटुंबांचा ट्रेंड येऊ लागला. यामुळे मुले त्यांच्या पालकापासून दूर जाऊ लागली. त्यामुळे खेदाने वाटते ज्या मुलांच्यासाठी दिवस रात्र कष्ट करून हाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून लहानाचे मोठे केले तीच मूल अशी पालकांना सांभाळत नसतील तर त्यांना नाईलाज म्हणून आयुष्याच्या शेवटी वृद्धाश्रम हेच घर म्हणून स्वीकारावे लागत आहे.

लेखक

जी. एस. कुचेकर पाटील

भुईज तालुका वाई जिल्हा सातारा

मो.न. ७५८८५६०७६१

किंवा सन्मानपूर्वक विसर्जित करावी. माध्यमे, शाळा व सामाजिक संघटनांनीही जनजागृती करणे गरजेचे आहे. बुद्धांचा खरा सन्मान मूर्ती ठेवण्यात नसून त्यांच्या करुणा, दया आणि विवेक या शिकवणी आचरणात आणण्यात आहे. म्हणूनच लक्षात ठेवू या. भगवान बुद्ध शोपीस नाहीत आणि त्यांच्या प्रतिमा कचराकुंडीकरिता तर अजिबातच नव्हेत. त्यांच्या प्रतिमेचा सन्मान राखणे हेच आपल्या संस्कृतीचे खरे लक्षण आहे. तर चला, बुद्धांना कचराकुंडीपासून वाचवू या; आणि त्यांच्या शिकवणीला आपल्या हृदयात स्थान देऊ या.

प्रवीण बागडे

नागपुर

मो.क्र. ९९२३६२०९१९

हेच राजकीय पुढारी घरात बसून मॅच पहातील कीती लक्षास्पद बाब म्हणावी. एकीकडे सुप्रीम कोर्टाने सुरु असलेल्या एशिया कप मधील भारत –पाकिस्तान यांच्यात होणारी मॅच रद्द करणाऱ्या याचिकावर तत्काळ सुनावणीसाठी नकार दिला आहे.यावर न्यायमूर्ती जे.के.माहेश्वरी आणि न्यायमूर्ती विजय बिश्रोई यांच्या खंडपीठासमोर तत्काळ सुनावईसाठी सादर करण्यात आले.यावर पीठाधीशांनी सांगितले की इसमे जल्दी क्या है ?मॅच हँ होने दीजीए म्हणजे सुप्रीम कोर्ट सुध्दा या मॅचला रोखू शकले नाही.कारण यात सर्वात मोठी चूक सरकार व बीसीसीआयने केल्याने सुप्रीम कोर्ट सुध्दा ही मॅच थांबवू शकत नाही.मॅच थांबविण्याचे काम कोर्टाचे नसुन भारत सरकार व बीसीसीआयचे होते आणि ते थांबवुसुध्दा शकले असते.परंतु सरकारला व बीसीसीआयला मॅच थांबवायची नव्हती ही बाब स्पष्ट दिसून येते.त्यामुळे भारत-पाकीस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट मॅचचा जाहीर निषेध करतो व सरकार आणि बीसीसीआयला ईश्वर सद्दुदी देवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.जय हिंद, जय भारत.

लेखक

रमेश कृष्णवार लांजेवार

(स्वतंत्र पत्रकार)

मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

नसामधील चिकटलेला पिवळा कचरा फेकेल बाहेर, हार्ट अटॅकपासून वाचवतील ६ उपाय

तुम्हाला माहिती आहे का एखाद्याला हृदयविकाराचा झटका का येतो? याचे कारण हृदयाकडे जाणाऱ्या नसामध्ये अडथळा आहे. जेव्हा हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या या नसामध्ये घाण जमा होते तेव्हा रक्तपुरवठा थांबतो आणि रक्ताशियाय हृदय मरते. नसामध्ये अडथळा येण्याचे कारण? नसामध्ये अडथळा तेव्हा होतो जेव्हा त्यामध्ये प्लेक जमा होऊ लागतो. हा प्लेक चरबी, कॅल्शियम आणि कोलेस्टेरॉलपासून बनलेला असतो.

जेव्हा तो नसांच्या भिंतीवर जमा होतो तेव्हा रक्ताचा मार्ग अरुंद होतो आणि कधीकधी बंद होतो. नसामध्ये अडथळा निर्माण झाला की काय होते? अर्थात, जेव्हा अडथळा वाढतो तेव्हा रक्त शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचू शकत नाही, ज्यामुळे हृदयविकार, हृदय अपयश किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. हृदयविकाराचा झटका किंवा हृदयरोग टाळण्यासाठी नसा स्वच्छ करणे महत्वाचे आहे. डॉ. संजय भोजराज एमडी, फंक्शनल मेडिसिन तुम्हाला नसा कसे स्वच्छ करावे हे सांगत आहेत.

ओमेगा-३ चे अधिक सेवन करा

ओमेगा-३ फॅटी अॅसिड हृदय आणि धमन्यांसाठी खूप महत्वाचे आहेत. ते शरीरातील जळजळ कमी करतात आणि धमन्यांमध्ये प्लेक जमा होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही अॅव्होकॅडो, ऑलिव्ह, अक्रोड, सूर्यफूल आणि ऑलिव्ह अॅडल, तसेच सॅल्मन आणि ट्राउट इत्यादी फॅटी मासे खाऊ शकता.

सॅच्युरेटेड फॅट टाळा - लक्षात ठेवा की सॅच्युरेटेड फॅट शरीरात वाईट कोलेस्टेरॉल वाढवते आणि शिरा ब्लॉक करते. हे फॅट विशेषतः गोमांस, डुकराचे मांस, दुग्धजन्य पदार्थ, पाम तेल आणि नारळाच्या तेलात आढळते.

हर्बल टी चे सेवन करा

शिरांमधली घाण साफ करण्यासाठी ग्रीन टी सारख्या हर्बल टीचे सेवन करा. ते खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. आल्याची

चहा लड्डुपणा आणि कोलेस्टेरॉलशी संबंधित जोखीम देखील कमी करू शकते.


दररोज व्यायाम करा कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल न केल्यामुळे, नसामध्ये घाण जमा होऊ लागते. लक्षात ठेवा की लड्डुपणा हे धमन्यांमध्ये अडथळा निर्माण करण्याचे एक प्रमुख कारण आहे. हे टाळण्यासाठी, तुम्ही दररोज किमान ३० मिनिटे जलद चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग इत्यादी करावे.

मद्यपान आणि धूम्रपान सोडा

मद्यपान आणि धूम्रपानामुळे तुमच्या नसामध्ये घाण वेगाने जमा होते. या गोष्टी फॅटी डिपॉझिट वेगाने वाढवतात. इतकेच नाही तर त्यांच्या सेवनामुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयरोगांचा धोका देखील वाढतो.

पुरेशी झोपेदेखील आवश्यक

हृदयाच्या आरोग्यासाठी पुरेशी झोपे देखील आवश्यक आहे. जर तुम्ही दररोज एकाच वेळी झोपलात आणि उठलात तर शरीराचे जैविक घड्याळ योग्य राहते. पुरेशी झोप घेतल्याने तणाव संप्रेरक कॉर्टिसोलची पातळी कमी होते आणि धमन्यांच्या अस्तारांचे संरक्षण होते. अनियमित झोपेमुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.



ताण कमी करा

ताणतणाव धमन्यांसाठी खूप हानिकारक आहे. म्हणून त्यावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. श्वासोच्छ्वासाचे व्यायाम म्हणजे खोल श्वास घेण्याचे व्यायाम मन आणि शरीर शांत करतात. याशिवाय, ध्यान आणि योगासने करा जी मन शांत ठेवण्याचा आणि ताण कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. याशिवाय, दररोज २०-३० मिनिटे चालल्याने मूड सुधारतो आणि मज्जासंस्था आरामशीर राहते.

दिवाणी न्यायालयाचा कायम मनाई हुकूम आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मनपाने पानस्टॉल उध्वस्त केले;जिल्हाधिकार्याकडे तक्रार

लातूर :- गेली तीस वर्षांपासून चालविले जाणारे गांधी चौकातील उदित पानस्टॉल हटविले जावू नये यासंदर्भात दिवाणी न्यायालयाचे कायमस्वरूपी मनाई हुकूम दिलेला असताना आणि हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरु असताना लातूर शहर महानगरपालिकेने आपले स्टॉल उध्वस्त करून आपल्या परिवाराचे पोट उघड्यावर आणले असल्याची तक्रार व्यावसायिक नितीन बन्सी राऊत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनात राऊत यांनी म्हटले आहे की, माझे गांधी चौकात उदित पान स्टॉल चालते.ते उदतू नये म्हणून मी १९९७ पासून तत्कालीन नगर पालिकेविरोधात दिवाणी दावा क्र.६७८/१९९७ दाखल



केला होता. तो न्यायालयाने माझ्या हक्कात,नगर पालिकेविरोधात कायम स्वरूपी मनाई हुकूम दिला होता.तथापि दि.२ ऑगस्ट २०१७ रोजी मनपाचे तत्कालीन आयुक्त जी श्रीकांत व त्यांच्या सहकार्यांनी मला कोणतीही पूर्वकल्पना न देता माझे चालू असलेले उदित पानस्टॉल जागेवरून उध्वस्त केले. त्यात दुकानाचे २ लाखांचे

नुकसान झाले.त्यामुळे दिवाणी न्यायाधीश क.स्तर पाचवे लातूर येथे नियमित दरखास्त दाखल केली. त्याचा नि.दरखास्त नं.५९/२०१७ असा आहे.एवढे नुकसान सहन करूनही मी दि.४ ऑगस्ट २०१७ पासून सदर जागेवर परत माझे दुकान चालू केलेले आहे. तथापि दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी क्षेत्रिय अधिकारी समाधान सुर्यवंशी, रवी कांबळे व त्यांच्या सात ते आठ सहकार्यांनी मिळून माझे उदित पान स्टॉल उध्वस्त करून पानस्टॉल घेऊन गेले.त्यावर उचित कारवाई करून न्याय द्यावा अशी विनंती केली आहे.

डॉ. सूळ दाम्पत्याच्या कन्या ठरल्या समाजसेवेच्या प्रेरणा - दिव्यांग मुलांसाठी सहा महिन्यांची थेरपी भेट

लातूर :- उमंग ऑटिझम सेंटरमध्ये डॉ. राहुल सूळ आणि डॉ. ज्योती सूळ यांच्या कन्या कुमारी वरतीका आणि कुमारी ओजस्वी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम पार पडला. सामान्यतः वाढदिवस फुगे, केक आणि मेजवानीत साजरे होतात. परंतु सूळ दाम्पत्याने आपल्या मुलींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गरजू दिव्यांग रुग्णांना सहा महिन्यांच्या थेरपी उपचारासाठी आर्थिक मदत करून हा सोहळा खऱ्या अर्थाने समाजाभिमुख उत्सवात रूपांतरित केला. या सोहळ्याची मुख्य आकर्षणे म्हणजे गरजू रुग्णांना थेरपीसाठी मदत देण्यात आली असून पाच मुलांना सहा महिन्यांच्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य पुरविण्यात आले. लहानम्यांचा मोठा आदर्श घडवत दोन्ही मुलींनी स्वतःच्या पिगी बँकेतील रकम एका दिव्यांग रुग्णाला देऊन समाजासमोर अनुकरणीय उदाहरण ठेवले. 'लवकर निदान - उत्तम उपचार' या तत्वावर भर देत पालकांना प्रेरणा देण्यात आली. तसेच डॉ. प्रशांत उदगे यांचा नॅशनल ट्रस्ट इलेक्शन २०२५ साठी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले की, विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी योग्य उपचाराची गरज, काही मुलांना इतर मुलांप्रमाणे शिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी अधिक काळ लागतो. हे लक्षात घेऊन लहान वयातच योग्य निदान आणि उपचार सुरु करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रारंभिक टप्प्यावर दिलेले उपचार मुलांच्या विकासात महत्त्वपूर्ण बदल घडवू शकतात. थेरपी,



विशेष शिक्षण, आणि सतत निरीक्षण यांच्या साहाय्याने ही मुलेही चांगली प्रगती करू शकतात. पालकांनी संयम बाळगून सातत्याने उपचार सुरु ठेवावेत. अपयशामुळे थांबू नये. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हे तत्त्व येथेही लागू होते - लवकर निदान आणि लवकर उपचार म्हणजे पुढील अडचणी टाळण्याची संधी. डॉ. ज्योती सूळ यांनी आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की, आमच्या दोन्ही मुलींचा वाढदिवस उमंग येथील मुलांसोबत साजरा करणं हा आमच्यासाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा क्षण आहे. फक्त केक कापून आनंद साजरा करण्याऐवजी जर आपण गरजू रुग्णांना मदत केली तर त्यातून समाजासाठी आदर्श निर्माण होतो. आम्ही या उपक्रमात आणखीन डॉक्टर संघटनेतील डॉक्टर्स व समाजसेवक जोडण्याचा मानस बाळगलो. या सोहळ्याची खरी शोभा वाढवणारी घटना म्हणजे - डॉ. सूळ

दाम्पत्याच्या दोन्ही मुलींनी (वरतीका व ओजस्वी) त्यांच्या वर्षभराच्या पिगी बँकेतून साठवलेली रकम एका रुग्णाला उपचारासाठी दिली. एवढ्या लहान वयात समाजकार्यात दिलेला हातभार हा भावनिक व आदर्श ठरला. उपस्थित मान्यवरांनी या कृतीचे मनापासून कौतुक केलं. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. अनिल राठी, डॉ. अशोक धुमाळ, उमंग प्रकल्प संचालक किरण उदगे, व्यवस्थापक अॅड. श्रीहरी गोरे, डॉ. मंदिरा हौसले, डॉ. श्रीशैल्यम तलारी, गणेश डोंगरे, डॉ. अर्जुन राठोड, डॉ. वैभव उदगे, डॉ. वैष्णवी शिंगण, डॉ. प्रवीण राठोड, जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाचे माधव उपरे, जि. प. दिव्यांग सक्षमिकरण विभागाचे कर्मचारी, तसेच दिव्यांग मुलांचे पालक आणि उमंगचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमातून समाजासाठी स्पष्ट संदेश मिळाला की, समाजातील आनंदाचे क्षण जर आपण इतरांच्या दुःख हलके करण्यासाठी वापरले तर तो उत्सव खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो. लहान मुलांच्या हातून समाजकार्यातील पहिला अनुभव घडवून आणल्यास तेच पुढे मोठे परिवर्तन घडवू शकतात. उमंग ऑटिझम सेंटर केवळ उपचार केंद्र नसून सामाजिक जाणीवा जागृत करणारे प्रेरणास्थान बनले आहे. शेवटी असे म्हणावे लागेल की, लहान मुलांच्या हृदयातून उमटलेली ही समाजसेवेची भावना संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरेल. उमंग ऑटिझम सेंटरने केवळ उपचाराची नाही तर सामाजिक जबाबदारीची नवी परंपरा सुरु केली आहे.

सकाळच्या नाश्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा मुगाच्या डाळीची मऊसूत इडली, झटपट तयार होईल हेल्दी पदार्थ

सकाळच्या नाश्यात प्रत्येकालाच काहीना काही नवीन पदार्थ खाण्यास हवा असतो. नाश्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा डोसा खाऊन सगळ्यांचे कंटाळा येतो. अशावेळी कायमच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. नेहमीच बाहेरून विकत आणलेले तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मुगाच्या डाळीची इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मुगाची डाळ सहज पचन होते. या डाळीमध्ये

असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. सकाळच्या नाश्यात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे पॅसिडिटी किंवा अपचनाची समस्या अजिबात उद्धवत नाही. चला तर जाणून घेऊया मुगाच्या डाळीची इडली बनवण्याची सोपी रेसिपी. साहित्य: मुगाची डाळ पोहे हिरवी मिरची

मीठ आलं जिंजिंर खाण्याचा सोडा कृती: मुगाच्या डाळीची इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम, मुगाची डाळ स्वच्छ धुवून पाण्यात ३ ते ४ तास भिजत ठेवा. डाळ भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात डाळ काढून घ्या. त्यानंतर त्यात हिरवी मिरची, आलं, जिंजिंर आणि भिजवलेले पोहे टाकून बारीक पेस्ट



तयार करून घ्या. तयार केलेल्या पेस्टमध्ये चवीनुसार मीठ आणि खाण्याचा सोडा टाकून मिक्स करा आणि काहीवेळ बाजूला तसेच ठेवा. इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्या. त्यानंतर त्यात तयार केलेले इडली बॅटर टाकून १५ ते २० मिनिट इडली वाफवण्यासाठी ठेवा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मुगाच्या डाळीची इडली. इडली तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.

निर्जीव नसांना जिवंत करतो घरातील हा एक मसाला, Weak Nerves असणाऱ्या लोकांना

आजपासूनच आहारात करा याचा समावेश

रक्ताहिन्यांमध्ये एकतर्फी झडपा असतात, ज्या रक्त हृदयाकडे पाठवण्याचे काम करतात. या झडपा कमकुवत झाल्यास रक्त शिरांमध्ये जमा होऊ शकते, ज्यामुळे त्या मोठ्या होतात आणि कमकुवत होतात. आजारांचे प्रमाण वाढत असतानाच अनेकांना नासा आता कमकुवत होऊ लागल्या आहेत. नासा कमकुवत होण्यामागे सर्वात महत्वाचे आणि प्रमुख कारण म्हणजे शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होणे ज्यामुळे नंतर रक्ताभिसरण प्रक्रियेत बिघाड होऊ लागतो. कधीकधी पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेही शरीरातील नसा कमकुवत होऊ लागतात. अशा परिस्थितीत शरीराच्या हालचालीवर याचा परिणाम झाल्याचे दिसून येते. आपल्या शरीरातील कमकुवत नसा मजबूत आणि जिवंत करण्यासाठी तुम्ही आयुर्वेदाचीही मदत घेऊ शकता. नसांच्या कमकुवतपणासाठी भारतीय मसाल्यांमधील चक्रफुलाचे सेवन फार फायद्याचे मानले जाते. हे नसांसाठी वेगळ्या पद्धतीने कार्य करते. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया. चक्रफुलाचे पाणी पिण्याचे फायदे चक्रफुलाचे पाणी शरीरात पसरलेल्या पेशींच्या जटिल आणि विस्तृत जाळ्याला बळकट बनवण्याचे काम करते. ते नसांमध्ये रक्ताभिसरणाची प्रक्रिया वेगवान करण्याचे काम करते आणि कोणत्याही कृतीसाठी शरीराची प्रतिक्रियाशीलता वाढवते.

यामुळे शरीरातील नसा जलद काम करतात आणि त्या कमकुवत पडत नाहीत. याचे नियमित सेवन तुमच्या नसांची ताकद देखील वाढवते आणि त्यांना आराम देते. याशिवाय, ते नसा आतून निरोगी ठेवते आणि त्यांची कनेक्टिव्हिटी सुधारते. या पाण्याचे नियमित सेवन शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत करते ज्यामुळे पोट फुगणे, अतिसार यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. शिवाय याच्या सेवनाने शांत झोप लागण्यासही मदत होते. चक्रफुलाचे पाणी कधी आणि कसे प्यावे? स्टार बडीशेपचे पाणी पिण्यासाठी, हे फूल कुस्करून पाण्यात टाका आणि उकळा. नंतर हे पाणी गाळून त्यात मध घाला आणि हे पाणी प्या. आदल्या रात्री चक्रफुल भिजवत ठेवून सकाळी उठून उपाशी पोटी तुम्ही या पाण्याचे सेवन करू शकता. चक्रफुलाचे तेल काही लोकांच्या नसांमध्ये अस्वस्थता असते आणि त्यांच्या पेटण्यामुळे त्यांना झोप येत नाही. अशा परिस्थितीत, चक्रफुलाचे तेलाने मालिश करणे नसांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

Gym न करता पोटावरील चरबी होईल कायमची गायब! सकाळी उठल्यानंतर नियमित करा 'ही' कामे, वितळून जाईल चरबी

जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेला लड्डुपणा आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतो. यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाब वाढण्याची जास्त शक्यता असते. शरीरावर वाढलेल्या अनावश्यक चरबीमुळे काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. त्यामुळे वजन वाढल्यानंतर ते कमी करणे सुद्धा आवश्यक आहे. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महिलांसह पुरुषसुद्धा तासतास व्यायाम करतात. तर काही महिला वेगवेगळ्या सॉप्लिमेंटचे सेवन करतात. पण बाजारात मिळणाऱ्या केमिकल युक्त हानिकारक पेयांचे सेवन करण्याऐवजी हेल्दी आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. वजन जितक्या वेगाने वाढते, तितक्या वेगाने ते कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक जेवण करणे टाळतात. पण वारंवार उपाशी राहिल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढते आणि शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. म्हणूनच



आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणती कामे करावीत, ज्यामुळे वाढलेले वजन कमी होईल, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय करताना कोणतीही जिम किंवा महागडा डाएट घेण्याची काहीच आवश्यक नाही. सकाळी लवकर उठणे: बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. रात्रभर मोबाईल पाहत पाहून सकाळी काहीना झोपण्याची सवय असते. यामुळे संपूर्ण दिवसभराचा दिनक्रम खराब होऊन जातो. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. सकाळी लवकर उठल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कायमच निरोगी राहील. सकाळी लवकर उठल्यामुळे नाश्ता आणि इतर कामे करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. त्यामुळे घाई होत नाही. कोमट पाण्याचे सेवन करावे: सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित एक ग्लास कोमट पाण्याचे सेवन करावे. कोमट पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होईल आणि शरीर कायमच निरोगी राहील. कोमट पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय कोमट पाण्यात तुम्ही लिंबू, जिऱ्याची पावडर किंवा मध मिक्स करून सुद्धा पिऊ शकता.

पितृपक्षातील नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा दाटसर तांदळाची खीर, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

११ दिवसांच्या गणपती बाप्प्याचे विसर्जन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पितृ पक्षाला सुरुवात होते. पितृपक्षाला सुरुवात झाल्यानंतर अनेक घरांमध्ये पितरांची पूजा केली जाते. याशिवाय वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. नैवेद्याच्या स्वयंपाकात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर. काही जण तांदळाची खीर अतिशय पातळ तर कधी अतिशय घट्ट खीर बनवली जाते. चुकीच्या पद्धतीने खीर बनवल्यास पदार्थाची चव पूर्णपणे बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये दाटसर तांदळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली खीर चवीला अतिशय सुंदर लागेल आणि जास्त घट्ट किंवा पातळ सुद्धा होणार नाही. चला तर जाणून घेऊया तांदळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी. साहित्य: तांदूळ दूध साखर वेलची पावडर सुका मेवा जायफळ तूप कृती: तांदळाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, स्वच्छ धुतलेले तांदूळ व्यवस्थित सुकवून घ्या. कढई गरम करून त्यात तूप टाका. त्यानंतर त्यात सर्व सुका मेवा व्यवस्थित भाजून घ्या. सुका मेवा भाजून झाल्यानंतर त्यात सुकवलेले तांदूळ लाल सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. भाजलेले तांदूळ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. तांदळाची बारीक पावडर करू नये. कढईमधील गरम दुधात जडबारीक करून घेतलेले तांदूळ टाकून व्यवस्थित शिजवून घ्या. दूध सतत मिक्स करत राहा. तांदूळ शिजल्यानंतर त्यात चवीनुसार साखर टाकून व्यवस्थित मिक्स करा. नंतर त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून मिक्स करून घ्या. खीर तयार झाल्यानंतर त्यात भाजलेला सुका मेवा आणि केशर काड्या टाकून मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली तांदळाची दाटसर खीर.

अंनिस राज्य कार्यकारिणी बैठकीचे शानदार उद्घाटन

लातूर :- महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन लातूर येथे झाले. याचे उद्घाटन माजी खासदार गोपाळराव पाटील यांनी ज्येष्ठ विधिद्य अण्णाराव पाटील यांच्या उपस्थितीत केले. यावेळी अंनिस ट्रस्ट अध्यक्ष गणेश चिंचोले हे उपस्थित होते. माजी खासदार गोपाळराव पाटील म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलन हे सकारात्मक पद्धतीने झाले पाहिजे. असते. जगात एक विकृती दिसते. लोक न्यायालयात शपथेवर खोटे बोलतात. अशा लोकांची संख्या कमी असते पण आपल्याला वाटते की हेच लोक खरे आहेत. या लोकांपासून सावध व्हा हे सांगणारा खरा सत्यवादी असतो.



अंधश्रद्धेचा पाडा जबरदस्त आहे. आज आमच्या सर्व व्यवहारांत अनीती आहे. खरं वागावं एवढं व्हाऊन आपल्यासमोर आहे. त्यामुळे अंनिस चळवळीने अधिक जोमाने काम करण्याची गरज आहे. अण्णाराव पाटील, वरिष्ठ विधिज्ञ यांनी वैचारिक चळवळी आणि बंडखोर विचारांच्या इतिहासाची विस्तृत मांडणी केली. ते म्हणाले, या देशात पाच हजार वर्षांपासून कथा, प्रवचन हे सगळं चालू आहे. अंनिसने जो आंतरजातीय विवाहाचा मुद्दा उचलला त्याला मी पाठिंबा देतो. देव देश प्रांत भाषा लिंग भेद विरहित काम करणे हा मार्ग मी निवडला आहे. दाभोलकर सरांबरोबर संत तुकाराम यांचे अभंग सुद्धा तेवढेच भेदक आहेत. परोपकार ते पुण्य परपिडा ते

पाप ! असा कसा हो तुमचा देव, घेतो बकऱ्याचा जीव! यासारखे अभंगातून अंधश्रद्धा निर्मूलन चा विचार व्यक्त होतो. यावेळी विचार असून चालत नाही, ते विवेकवादी असले पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला. तुमच्या माझ्यावर फार मोठी जिम्मेदारी आहे. राजकारणी लोकांनी भौद बाबांचे अनुकरण करून प्रस्थ वाढवू नये. समातनने दाभोलकर यांचा बळी घेतला. मी माझ्या कामात वकिलाचा पक्षकारांना अंधश्रद्धेपासून परावृत्त करतो. सगळ्या धर्मात पुराणमतवादी लोक आहेत. त्याविरुधात आपला लढा आहे. सगळ्यात जास्त अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक हे देवाला जाताना पडतात. सर्व धर्म हे अंधश्रद्धेने ग्रासलेले आहेत. जातीवाद

आणि धर्मवाद यावर उत्तर. म्हणजे आंतरधर्मीय लग्न! राजकारणात, समाजकारणात धर्म आणू नये. तुम्ही सत्तेत नसाल पण तुम्ही देश बदलू शकता. तुम्ही सर्व विचारांचे वाघ आहात. फक्त तुम्ही स्वतःला ओळखायला शिका. डॉ. हमीद दाभोलकर यांनी कार्यकारिणी बैठकीचे प्रास्तविक केले. त्यांनी चळवळीच्या आणि संघटनेसमोरील आव्हानाची चर्चा केली. धर्माची चिकित्सा करणाऱ्यांना देशद्रोही म्हणले जाते, ते एक आव्हान आहे. आतापर्यंत चळवळीने केलेल्या कामामुळे झालेले परिवर्तन तसेच मंजूर झालेल्या कायद्यांचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा तसेच पर्यावरणपूरक गणपती, मेळघाटातील अंधश्रद्धा विरोधी मोहिम, आंतरजातीय लग्न वेबसाईट असे अनेक उपक्रम आता चालू आहेत.

स्वागतपर मनोगत प्रकाश घादगिने यांनी व्यक्त केले. प्रा. रमेश माने यांनी सूत्रसंचालन केले. लातूर शाखेचे अध्यक्ष कॅप्टन बाळासाहेब गोडबोले यांनी आभार प्रदर्शन केले. अण्णा कडलसकर यांनी अभिवादन गीत, संकल्प आमुचा एकच आहे रे, विवेकवादी जग हे व्हावे रे सादर केले. अंनिस राज्य कार्यकारिणी समितीचे सदस्य मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर, प्रवीण देशमुख, डॉ. अशोक कदम, सम्राट हटकर, विनोद वायंगणकर, अण्णा कडलसकर, मुंजाजी कांबळे, रामभाऊ डोंगरे हे उपस्थित होते.

बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद वतीने सरस्वती महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण



केज/प्रतिनिधी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून लोक चळवळीच्या माध्यमातून पुन्हा नव्याने समृद्ध पर्यावरणाची निर्मिती करणे शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. हनुमंत सौदागर यांनी केले. ते केज येथील सरस्वती महाविद्यालय केज येथे बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद यांच्या चौदाव्या द्विवार्षिक अधिवेशनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम पाटील हे होते. तर प्रा. डॉ. वैशाली आहरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपण बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, येणाऱ्या पिढ्यांना स्वच्छ व समृद्ध पर्यावरण देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आंबा व चिक्ू या फळझाडांच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. नागेश कराळे यांनी केले. यशस्वीतेसाठी युनियन केजचे फुलचंद सोनवणे, अशोक कोल्हे, अरिहंत सोनवणे यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

पैशाची बॅग चोरीचा बनाव करणाऱ्या आरोपींना अटक ०९ लाख ५० हजार रुपये रोख जप्त.

लातूर :- पैशाची बॅग चोरीचा बनाव करणाऱ्या आरोपींना अटक ०९ लाख ५० हजार रुपये रोख जप्त.

अधिक माहिती अशी की, दिनांक ११ सप्टेंबर रोजी तक्रारदार रत्नदीप सुभाष सोनकांबळे यांने त्याची पैशाची बॅग कोणीतरी अज्ञात आरोपीने हिसकावून घेऊन गेल्यासंदर्भात दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणे शिवाजीनगरचे असे दोन पथक तयार करून पैशाची बॅग हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात येत होता.

दरम्यान पथकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर नमूद गुन्हातील संशयित आरोपी अल्ताफ अमीन बडगिरे, राहणार बलसुर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव. यास दयानंद कॉलेजच्या गेट समोरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तो व सदर गुन्हातील फिऱ्यादी आणि त्याचे इतर दोघे साथीदारांनी गुन्हातील फिऱ्यादी रत्नदीप सुभाष सोनकांबळे याला



त्याच्या मुंबई येथील मित्राने पाठवलेले पैशाची बॅग चोरली गेल्याची बनाव करून सदरचे पैसे हडपण्याचा कट रचल्याचे सांगितले. त्यावरून गुन्हातील फिऱ्यादी रत्नदीप सुभाष सोनकांबळे, वय २० वर्ष, राहणार मीननगर, उमरगा जिल्हा धाराशिव. यास ताब्यात घेऊन त्याने एका हॉटेलच्या रुममध्ये बॅग चोरीचा बनाव करून चोरून व लपवून ठेवलेले ०९ लाख ५० हजार रुपयाची रोख रक्कमची बॅग जप्त करण्यात आली आहे.

एकंदरीत नमूद गुन्हातील फिऱ्यादीनेच त्याच्या मित्राने पाठवलेले पैसे हडप

करण्यासाठी इतर साथीदारांसोबत मिळून बॅग चोरीचा बनाव केल्याचे उघड झाले आहे. त्यावरून गुन्हातील आरोपी नामे अल्ताफ अमीन बडगिरे, वय वीस वर्ष राहणार बलसुर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव, रत्नदीप सुभाष सोनकांबळे, वय २० वर्ष, राहणार मीननगर, उमरगा जिल्हा धाराशिव, विजय गायकवाड, राहणार लातूर (फरार), सुरज कदम, राहणार लातूर (फरार), असे असून अनुक्रमांक एक व दोन यांना ०९ लाख ५० हजार रुपयांच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित फरार आरोपींचा पथकामार्फत शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार आहे.

सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, सहाय्यक फौजदार सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार राजेश कंचे, युवराज गिरी, मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, मुन्ना मदन, जमीर शेख, गणेश साठे, वेंकट निदुरे, शैलेश सुडे, हरी पतंगे, तसेच पोलीस ठाणे शिवाजीनगर चे पोलीस अंमलदार बालाजी कोतवाड, रणजीत शिंदे, काकासाहेब बोचरे यांनी केली आहे.

शहरात राबवली जाणार गोवर रुबेला लसीकरण मोहीम - आयुक्त श्रीमती मानसी

लातूर :- शहरातील सर्व शासकीय/ विनाअनुदानित/ अनुदानित आश्रम शाळा व मदरसा येथील पाच ते पंधरा वयोगटातील मुला मुलींना १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान गोवर रुबेला लसीची मात्रा देण्यात येणार आहे. आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांच्या अध्यक्षतेखाली सिटी टास्क फोर्स बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सदर बैठकीमध्ये आयुक्त श्रीमती मानसी यांनी शासन स्तरावरून प्राप्त उद्दिष्ट १००% पूर्ण करणे बाबत सूचना दिल्या. सदर बैठकीस लातूर शहरातील मदरसा यांचे संचालक, आय एम ए अध्यक्ष डॉ अमय कदम, आय ए ए पी अध्यक्ष डॉ बजाज, स्त्री रुग्णालयातील डॉ नारागुडे, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्विलन्स मेडिकल ऑफिसर डॉ गायकवाड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ शंकर भारती, महापालिकेचे आरसीएच ऑफिसर डॉ श्यामा जाधव तसेच नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. अशी अखणार आहे गोवर रुबेला लसीकरण मोहीम लसीकरण सत्रात एकूण सहा कर्मचाऱ्यांचा समावेश त्यामध्ये १ वैद्यकीय अधिकारी



१ ए एन एम, १ स्टाफ नर्स, ३ अशा स्वयंसेविका, असे एकूण सहा जणांचा एक चमू लसीकरणाचे कामकाज पाहणार आहे. प्रामुख्याने ५ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना या लसीची एक मात्रा दिली जाणार आहे. एक लसीकरण सत्रा मध्ये १५० मुलांना लसीची मात्रा देण्यात येणार आहे, केवळ प्रशिक्षित व्यक्तीच लसीकरण सत्रामध्ये लस देणार आहेत. शहरातील एकही पात्र बालक या लसीपासून वंचित राहणार नाही असा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. शाळेतील शिक्षक, पालक यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून मोहीम यशस्वी करण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ शंकर भारती यांनी केले आहे.

लोकअदालत सह शास्ती माफी योजनेस प्रचंड प्रतिसाद एकाच दिवशी ९०० थकबाकीदार मालमत्ताधारकाकडून तब्बल ३ कोटीहून अधिक कर संकलन..

लातूर/ प्रतिनिधी:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लातूर शहर महानगरपालिका लातूर यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीस थकबाकीदार मालमत्ताधारक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिनांक १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन मनपा मुख्यालय येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री ए.जे.भारुका, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर श्री वी.एन. गिरवलकर ऋ व मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी(भा.प्र.से) यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. सदरील लोकअदालत येथे पॅनल प्रमुख म्हणून श्री पी एम शिंदे निवृत्त जिल्हा न्यायाधीश व वकील प्रतिनिधी म्हणून अॅड. श्री आशिष पोळ यांनी काम पाहिले व याच ६००० थकबाकीदार मालमत्ता धारकांना नोटीस बजावण्यात आली होती त्यापैकी ९०० थकबाकीदार यांनी तडजोड करण्यात आली.

महानगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकाकडून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात संपूर्ण कर वसुली करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांनी कर संकलन विभागास दिले होते. त्यादृष्टीने उपायुक्त डॉ पंजाबराव खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन विभाग वर्षाच्या सुरुवाती पासूनच टॅक्स वसुलीच्या दृष्टीने विविध उपक्रम/योजना राबवित आहे. त्यानुसार मालमत्ता धारकांना विविध सूट/सवलती देण्यात आले होते. सोबतच थकबाकीदार मालमत्ता धारक यांच्याकडील थकीत कराची



रकम पाहता ही प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालत मधे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याकरिता ८०% शास्ती माफी सुद्धा लागू करण्यात आली होती. तसेच सदर योजना एक दिवसासाठी संपूर्ण मालमत्ताधारकासाठी लागू करण्यात आली होती. त्यामध्ये लोकअदालत सोबतच शहरातील इतर थकबाकीदार असे मिळून तब्बल ९०० हून अधिक थकबाकीदार मालमत्ता धारकाकडून एकाच दिवसात ३ कोटी चा कर संकलन करण्यात कर विभाग यशस्वी झाला आहे.. ८०% शास्ती माफी योजना व लोक अदालत मधे अधिकाधिक नागरीकाना सहभागी होता यावे या दृष्टीने कर अधीक्षक श्री प्रतीक मुसंडे, क्षेत्रीय अधिकारी संतोष लाडलापुरे , बंडू किसवे, समाधान सूर्यवंशी, विजय राजुरे यांच्यासह सर्व कर पर्यवेक्षक व वसुली लिपिक यांनी अथक परिश्रम घेतले. सदरील सुट ला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून लोकअदालत सह क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांनी टॅक्स भरणा करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. उर्वरीत थकबाकीदार यांनी आपला थकीत टॅक्स भरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त डॉ पंजाबराव खानसोळे यांनी केले आहे

प्लास्टिक गोडाऊन सर्जिकल स्ट्राइक

स्वतः आयुक्त व उपायुक्त यांनी केली गोडाऊनची पाहणी...



लातूर :- लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी मीना मॅडम व उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी हते नगर येथील एका सिंगल युज प्लास्टिक गोडाऊनची पाहणी करून सिंगल युज प्लास्टिकचा जवळपास १ टनचा साठा जप्त केला. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी कलिम शेख , मुख्य स्वच्छता निरीक्षक रवि कांबळे, धोंडीराम सोनवणे, शिवराज शिंदे, अक्रम शेख, स्वच्छता निरीक्षक प्रदिप गायकवाड, अमजद शेख व कर्मचारी उपस्थित होते.

प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन करणार-शेखर थोरात

केज/प्रतिनिधी आमच्या मागण्यांची प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे १७ सप्टेंबर २०२५ रोजी आत्मदहन करणार आहोत अशा आशयाचे लेखी निवेदन कुंभेफळ येथील शेखर थोरात यांच्यासह नागरिकांनी दिले आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील कुंभेफळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाने चालू आर्थिक वर्षे संपल्यानंतर ची पहिली एप्रिल-मे महिन्यामध्ये घेण्यात येणारे ग्रामसभा ही घेतलेली नाही. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाने ग्रामस्थांना कसल्याच प्रकारची कल्पना दिलेली नाही. त्या ग्रामसभेची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. गावामध्ये उडलेल्या विकास कामाचा व जमा खर्च अहवाल ग्रामसभेत नागरिकांसमोर अधिकृत दस्तावेजद्वारे किंवा तोंडी स्वरूपात मांडलेला नाही. दिनांक १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामसभेचे अध्यक्ष यांनी ग्रामस्थांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही, ग्रामसभेत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे ग्रामसेवक किंवा सरपंच यांनी देणे अपेक्षित होते तसे न करता दुसऱ्या व्यक्तीने उडवा उडवीची उत्तरे दिली. ग्रामसभेत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे विशिष्ट लोकांनी दबाव टाकून कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून मिळू दिली नाहीत. गावात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हनुमान मंदिर



रस्त्याचे निकृष्ट दर्जेचे काम झालेले असून त्यावर कारवाई करण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद बीड येथे वारंवार निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची अध्यापही कारवाई केलेली नाही. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाकडे दोन माहिती अधिकाऱे हे २३/९/२०२४ रोजी दाखल केले होते परंतु सदर माहिती अधिकाऱ्यामध्ये मागवलेली माहिती अद्यापही मिळाली नाही माहितीच्या अधिकार अर्ज ला एक वर्षाचा कालावधी उलटला आहे तरीही सदरची माहिती दिली गेली नाही व वारंवार उडवा उडवीची उत्तरे देण्यात आलेली आहेत. तसेच सदर प्रकरणी अनेक वेळा लेखी अर्ज करूनही कोणत्याही अर्जावर कसलीही कारवाई केलेली नाही अशा आशयाचे लेखी निवेदन देण्यात आली आहे. जर सदर निवेदनाची दखल न घेतल्यास १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी लोकशाही मार्गाने आत्मदहन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड, पोलीस अधीक्षक बीड, तहसील कार्यालय केज, पंचायत समिती केज, ग्रामपंचायत कार्यालय कुंभेफळ यासह संबंधित कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. या लेखी निवेदनावर शेखर थोरात, अक्षय थोरात, विशाल थोरात यांच्या स्वाक्ष्या आहेत.